

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्.मय  
पुरस्कार योजनेच्या नियोजनाबाबत  
सुधारीत शासन आदेश.

महाराष्ट्र शासन  
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: रावापु-१०१४/प्र.क्र.१२०/२०१४/भाषा-३,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: २ फेब्रुवारी, २०१६.

**वाचा -**

या विभागाचा शासन निर्णय क्र.रावापु-१०१२/प्र.क्र.१०४/२०१२/भाषा-३, दिनांक १० सप्टेंबर, २०१२.

**प्रस्तावना -**

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्.मय पुरस्कार या योजनेतर्गत दरवर्षी मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्.मय निर्मितीस राज्य शासनाकडून खालील साहित्य प्रकारामध्ये पुरस्कार देण्यात येतात.

- (अ) प्रौढ वाङ्.मय - २२ साहित्य प्रकार - एकूण २२ पुरस्कार - प्रत्येकी रु.एक लक्ष फक्त
- (ब) बाल वाङ्.मय - ६ साहित्य प्रकार - एकूण ६ पुरस्कार - प्रत्येकी रु.पन्नास हजार फक्त
- (क) प्रथम प्रकाशन - ६ साहित्य प्रकार - एकूण ६ पुरस्कार - प्रत्येकी रु.पन्नास हजार फक्त
- (ड) सरफोजीराजे भोसले - सर्व साहित्य प्रकार - १ पुरस्कार - रु.एक लक्ष फक्त  
बृहन्महाराष्ट्र पुरस्कार

उपरोक्त पुरस्कार योजनेच्या कालबद्ध कार्यक्रमात सुसुत्रता येण्यासाठी दिनांक १० सप्टेंबर, २०१२ च्या शासन निर्णयानुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच प्रस्तुत शासन आदेशामध्ये कालबद्ध कार्यक्रमाचा आढावा घेऊन सुधारणा करणे आवश्यक असल्यास पुढील वर्षासाठी त्यानुसार सुधारणा करण्यात येईल असे शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानुषंगाने सदर योजनेतील अंमलबजावणी संदर्भात प्राप्त झालेल्या सूचनांच्या अनुषंगाने सुधारीत आदेश निर्गमित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय -**

“स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्.मय पुरस्कार” या योजनेतर्गत संदर्भाधीन शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे विविध लेखन प्रकारांना पुढीलप्रमाणे पुरस्कार देण्याचे शासनाने जाहिर केले आहे.

- (अ) प्रौढ वाङ्.मय - २२ साहित्य प्रकार - एकूण २२ पुरस्कार - प्रत्येकी रु.एक लक्ष फक्त
- (ब) बाल वाङ्.मय - ६ साहित्य प्रकार - एकूण ६ पुरस्कार - प्रत्येकी रु.पन्नास हजार फक्त
- (क) प्रथम प्रकाशन - ६ साहित्य प्रकार - एकूण ६ पुरस्कार - प्रत्येकी रु.पन्नास हजार फक्त
- (ड) सरफोजीराजे भोसले - सर्व साहित्य प्रकार - १ पुरस्कार - रु.एक लक्ष फक्त  
बृहन्महाराष्ट्र पुरस्कार

उपरोक्त उत्कृष्ट मराठी वाङ्.मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्.मय पुरस्कार योजनेच्या नियोजनामध्ये सुसुत्रता आणण्याकरीता पुढीलप्रमाणे शासन निदेश देण्यात येत आहेत.

१. "स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्.मय पुरस्कार योजनेतर्गत स्वीकारण्यात येणाऱ्या प्रथम आवृत्ती पुस्तकांच्या प्रकाशनाचा कालावधी दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असा निश्चित करण्यात येत आहे.

२. प्रस्तुत पुरस्कारांचे वितरण दरवर्षी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजे दिनांक २७ फेब्रुवारी या दिवशी करावयाचे असल्याने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी त्यानुसार निवड समित्यांच्या कामकाजाचे नियोजन करावे.
३. राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेतर्गत पुस्तकाच्या प्रवेशिका स्वीकारणे त्याचे परिक्षण करणे, निकाल जाहिर करणे इत्यादी बाबींमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने संबंधितांकडून विहित नमुन्यात माहिती मागविणे, प्रमाणपत्र तपासणे, ना-हरकत प्रमाणपत्रे मागविणे इत्यादी तांत्रिक बाबी तपासण्याकरीता दरवर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयाकडून जाहिरातीसोबत सुस्पष्ट नियमावली प्रसिध्द करण्यात येईल.
४. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यालयाने सदर स्पर्धेस व्यापक प्रसिध्दी मिळेल यादृष्टीने सर्व प्रसिध्दी माध्यमातून याबाबतची जाहिरात प्रसिध्द करावी.
५. सर्व शहरी व ग्रामीण साहित्यिकांना सदर पुरस्कार योजनेच्या प्रवेशिका सहज उपलब्ध होतील यादृष्टीने शासनाचे संकेतस्थळ, जिल्हाधिकारी कार्यालय व साहित्य संस्थांच्या माध्यमातून सदर प्रवेशिका उपलब्ध होतील याची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यालयाने दक्षता घ्यावी.
६. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचेकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुरस्कारासाठी तज्ञ समितीची निवड करण्यात येईल व पुरस्काराच्या निकषानुसार समितीचा निर्णय अंतिम राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०२०२१११९३१८४३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- (१) मा.मंत्री, मराठी भाषा विभाग यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
- (२) प्रधान सचिव, मराठी भाषा यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
- (३) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
- (४) महालेखापाल, महाराष्ट्र- १ / २, (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर,
- (५) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- (६) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
- (७) सर्व विभागीय आयुक्त,
- (८) सर्व जिल्हाधिकारी,
- (९) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
- (१०) संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
- (११) संचालक, भाषा संचालनालय, मुंबई,
- (१२) सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
- (१३) सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
- (१४) भाषा-३ (संग्रहार्थ).